

GANESH BENZOPLAST LIMITED

CIN:L24200MH1986PLC039836 / PAN NO: AAACG1259J

Regd. Off.: Dina Building, 1stFloor, 53 Maharshi Karve Road, Marine Lines (E), Mumbai - 400 002. Tel.: (91) (22) - 6140 6000 • Fax: 6140 6001 / 2839 5612

Email: compliances.gbl@gmail.com • Website: www.gblinfra.com

December 09, 2020

To,

Department of Corporate Services, BSE LIMITED Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Ref: Script Code 500153

Sub: Newspaper Advertisement in respect of Notice of 33rd AGM

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the notice of 33rd Annual General Meeting of the Company, including e-voting information and Book closure, was duly published in the following Newspapers:

The Business Standard & Mumbai Lakshadeep dated December 08, 2020.

The copy of published notice is enclosed for your reference.

You are requested to take the above information on records and oblige.

Thanking You,

Yours faithfully,

For Ganesh Benzoplast Limited

Sd/-Ekta Dhanda Company Secretary

Encl: As above

Transport of vaccines risky; don't bulk buy logistics stocks: Analysts

They advise investors to remain highly selective

PUNEET WADHWA New Delhi, 7 December

s the world awaits vaccine rollout to tackle the Covid-19 pandemic, most experts are cautioning about logistical issues regarding storage and transportation of the doses. Covid-19 vaccines require precise temperature-controlled storage and complex logistics, which make transporting them a risky business.

Investors would be better off by remaining selective and should not blanket buy logistics stocks, analysts said.

Vaccine storage and transportation being a niche segment wouldn't benefit all logistics and transportation companies, analysts said.

The Pfizer vaccine, for instance, needs to be stored at -70 degrees Celsius. While some companies are gearing up for this, others will have to create the necessary infrastructure — a capital- and time-intensive process.

According to reports, Luxembourgheadquartered B Medical Systems is planning to initiate talks with senior government officials, scientists, and diplomats on setting up a cold chain for Covid-19 vaccines in India. The firm is looking at setting up a plant in the country with its Indian partners to supply specialised refrigerated vaccine-transportation boxes and freezers. The company, which has the technology to store vaccines at -



BOOSTER SHOT

		aaBe (10)	
(As on Dec 7)	Close	1-day	FYTD
S&P BSE Smallcap	1,7542.7	1.3	82.6
S&P BSE MidCap	1,7554.1	0.9	66.1
	(Price in ₹)	Change (%)	
Allcargo Logistics	130.1	1.1	121.7
Snowman Logistics	61.1	6.1	93.0
Aegis Logistics	266.6	5.8	91.4
Sical Logistics	12.1	20.0	91.3
Blue Dart Express	3,952.0	0.8	81.9
Mahindra Logistics	403.5	1.4	78.7
Transport Corp of India	264.7	0.9	40.7
Source: Bloomberg/Exchange; Compiled by BS Research Bureau			

build a plant in Gujarat, reports said. In Truck and other types of transporters will the interim, it is expected to import boxes not benefit," said A K Prabhakar, head of that can be used to transport vaccines as research at IDBI Capital.

At the bourses, most logistics and On its part, Pfizer is also reported to transport-related stocks have logged smart gains since March 2020 when the markets hit their recent low. Among individual stocks, Allcargo Logistics, Aegis Logistics, Transport Corporation of India, Sical Logistics and Snowman Logistics have moved up in the range of 78 per cent to 189 per cent since then, the ACE Equity data showed. In comparison, the S&P BSE Sensex and the S&P BSE Midcap index have returned 69 per cent and 77 per cent since then. The S&P Small-cap index has gained around 95 per cent since then, the data showed.

A significant part of the rally since the

80 degrees Celsius, intends to eventually transportation segment, and can benefit. March 2020 lows in logistics and transportation stocks, according to G Chokkalingam, founder and chief investment officer at Equinomics Research, has been on account of a sudden surge in online ordering due to the Covid-19 pandemic. Distribution of Covid-19 vaccine, he said, has given a fresh lease of life to these stocks, albeit for the short run.

Change (%)

"Over the next few months, the surge in online ordering seen over the past few months is likely to taper off as more people step out of their homes for work and manufacturing activity picks up pace. Given the sharp run in these stocks since the March 2020 lows, it is advisable to remain selective in the logistics and transportation segment. Investors sitting on sizeable gains can even start booking profit," Chokkalingam said.

\$69-mn quant fund trounces Sensex in pandemic year

7 December

A \$69 million quant fund has delivered more than double the returns of India's benchmark stock index this year by avoiding volatile shares and focusing on sector diversification.

The DSP Ouant Fund has returned more than 19 per cent in 2020, compared with a 9.3 per cent gain in the S&P BSE Sensex. It is the largest among a handful of quant funds in India's \$364 billion asset management industry.

"The fund generally was over-

weight on the sectors which did relatively better, such as IT and pharma," said Aparna Karnik, head of risk and quantitative analysis at DSP Investment Mumbai. Managers

soon as production begins.

tained at -70 degrees Celsius.

be working on an elaborate cold storage

plan to ensure temperature integrity of

its vaccine that requires to be main-

have the facility to store and transport

Covid-19 vaccines right now. That said.

it can be built over time but will need a

huge capital outlay. Companies that have

the requisite means (balance-sheet

strength) may venture into this segment

over time. Among the lot, Blue Dart,

Snowman Logistics, and Mahindra

Logistics are cash-rich cash, are in a niche

"Most Indian logistics firms do not

"Remaining diversified across sectors and factors, not chasing momentum and staying low volatility has helped keep up a consistent performance.

The DSP fund's strong showing comes in a year that has seen unpredictable market reversals whipsaw quant investors globally, with profound changes wrought by the pandemic lead-

ALL THE WAY



some elements of rules-based investing are still relevant.

businesses as set out in the Notice dated 12.11.2020.

through voting by electronic means

Cut-off date: 21.12.2020.

beyond the said date and time.

completed on 05.12.2020.

electronically

ensuing AGM.

Place : Kolkata

Date: 07.12.2020

A "tilt towards high quality names" in sectors other than tech and healthcare also helped the fund's performance, Karnik said. That's because the market in India was less polarised versus the US, where the rally in stock prices was focused toward a very narrow set of popularly called FAANG stocks, she added.

Making it work

200 biggest companies, the fund's selection methodology eliminates stocks that have shown high price volatility over

when subjected to forensic accounting. That cuts the list by more than half

The system then scores the remaining stocks based on factors, giving weightings of 40 per cent each to quality and valuation, and 20 per cent to growth. The highest scoring stocks are included in the portfolio, which is rebalanced every six months.

"The fund doesn't chase momentum," said Karnik. "That's a mistake that both humans and models make.'

Small-cap funds on the comeback trail

Investors who can handle high volatility should enter

SANJAY KUMAR SINGH

After disappointing investors in 2018 and 2019, small-cap funds have made a strong comeback. They appear set to outperform both large- and mid-cap funds this calendar year.

What is driving the bounce-back?

The category is catching up after a long spell of price and time correction since January 2018.

Also, the economy is improving and liquidity flows into the market have been strong. "The small-cap segment tends to do well in such an environment," says Ashwin Patni, head-products and alternatives, Axis Management Company.

Fund managers say the quality of management at many small-cap firms has improved after demonetisation and the introduction of GST.

"Many promoters have realised that the best way to create wealth is by enhancing the market capitalisation (mcap) of their companies. The interests of promoters and investors are better aligned today," says Samir Rachh, fund manager, Nippon India Mutual Fund.

High growth potential

Barring the top 250 by m-cap, the rest of the listed stocks are all small-caps. "This is a large universe in which investors can get exposure to upcoming or emerging businesses," says Rachh.

Small-cap funds often don't move in tandem with large-caps. "Having these funds can make your portfolio more diversified," says Harsh Jain, co-founder and chief operating officer, Groww.

A more volatile segment

This is the more volatile and risky segment of the market. "Smaller companies' ability to deal with adverse economic conditions tends to be lower than that of larger peers," says Patni.

The small-cap segment also tends to be less liquid, which means inflows and outflows of smaller amounts can cause large gyrations in their stock prices.

Dispersion in the performance of companies belonging to the same sector tends to be higher within the small-cap segment. This, combined with the pauc-

ity of information about companies and management, makes stockpicking harder here.



What should you do?

To cope with the higher volatility of these funds, take limited exposure to them. Small-caps constitute 15 per cent of the overall m-cap. You may take exposure of a similar level in your equity portfolio. If you are new to the markets, limit expo-

sure to 5-7 per cent. A longer investment horizon can also help deal with volatility. "Only invest money you won't need for 10 years or more," says Jain.

Average out your entry cost by taking the SIP/STP route.

The performance of these funds tends to be cyclical. Investors may be tempted to think they will be able to time their entry and exit. "This is difficult to pull off as greed or fear gets the better of most investors," says Prateek Mehta, co-founder and chief business officer, Scripbox.


Either have a long investment horizon or follow a strict asset allocation approach, which means book profits when you become overweight on this segment, and invest more when it is not

Finally, select a fund manager focused on picking companies that have the potential to grow over the long term.

SMALL-CAP FUNDS: STRONG COMEBACK THIS YEAR

Category average returns (%)

■ Mid-cap ■ Small-cap Fund category ■ Large-cap



GANESH BENZOPLAST LIMITED CIN: L24200MH1986PLC039836

Regd. Office: Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road Marine Lines, Mumbai-400 002 Website: www. gblinfra.com, E-mail: investors@gblinfra.com, Telefax: 022-2200 1928

NOTICE OF 33rd ANNUAL GENERAL MEETING-E-VOTING **INFORMATION AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting of the Company will be held on **Tuesday**, 29th **December**, 2020 at 11.00 am through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 33rd Annual General Meeting dated 29th December, 2020. The AGM will be held only through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020, dated 08th April, 2020, MCA General Circular No. 17/2020, dated 13th April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 and SEBI Circular dated 12" May, 2020. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Electronic copies of the Notice and the Annual Report of the Company for Financial Year 2019-20 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and is also available on the Company's website www.gblinfra.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www bseindia com and is also available on the website of CDSL i.e. www.evotingindia.com.

Any Member holding share(s) in physical mode can register their email ID by following instructions provided in the Notice and any Member holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository Participants "DPs". The Company has engaged the services of Central Depository Services (India) Ltd. (CDSL) as the authorized agency for conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013, read

with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules. 2014 as amended and as per MCA Circulars, the Company is offering "remote e-voting facility" prior to the date of AGM and "e-voting facility" during the AGM to its Members in respect of all businesses to be transacted at the AGM through the Central Depository Services (India) Limited (CDSL). The detailed instructions for the remote e-voting process and e-voting during the AGM are given in the Note No. 23 of the Notice of 33rd Annual General Meeting Dated 29th December, 2020.

The remote e-voting period commences on Saturday, 26th December, 2020 (10.00 a.m. IST) and ends on Monday, 28th December, 2020 (5.00 p.m. IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the close of working hours on Tuesday, 22nd December, 2020 ('Cut-off date') may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting on Monday, 28th December, 2020 after 5.00 p.m. IST. Once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

Members who are participating in the meeting through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) on 29th December, 2020 can cast their vote during the meeting electronically on the business specified in the notice of the AGM dated 29th December, 2020 through electronic voting system (e- voting) of CDSL. However only those Members/ shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through Remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system in the AGM.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from Wednesday, December 23, 2020 to Tuesday, December 29, 2020 (both days inclusive) for the purpose of the

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. Alternatively, any queries or issues or grievances of the Members of the company connected with the electronic voting can be also addressed to the Company by email at investors@gblinfra.com/ Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited at the email ID info@bigshareonline.com.

> By order of the Board For Ganesh Benzoplast Limited

Place: Mumbai Ekta Dhanda Date: December 07, 2020 Company Secretary

ing to a debate about whether

ENERGY DEVELOPMENT COMPANY LIMITED

CIN - L85110KA1995PLC017003

Regd. Office: Village - Hulugunda, Taluka - Somawarpet,

Dist - Kodagu, Karnataka - 571233 Phone No. 08276-277040 ; Fax No. 08276-277012

E-mail: secretarial@edclgroup.com; Website: www.edclgroup.com

NOTICE OF 25TH ANNUAL GENERAL MEETING.

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE INTIMATION

NOTICE is hereby given that the 25th Annual General Meeting ("AGM") of the Company is

scheduled to be held at the Registered Office of the Company at Harangi Hydro Electric

Project, Village - Hulugunda, Taluka - Somawarpet, District - Kodagu, Karnataka -

571233 along with the facility to participate through Video Conferencing or Other Audio

Visual Means on Monday, 28.12.2020, at 11:00 A. M. to transact the ordinary & special

Electronic copies of Annual Report 2019-20 including Notice of AGM has been sent to all

members whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participant(s).

Members who have not registered their e-mail addresses so far are requested to register

their e-mail addresses for receiving Annual Report 2019-20 including Notice of AGM,

The businesses as set out in the in the Notice of 25th AGM shall be transacted

The remote e-voting period commences on Friday, 25.12.2020 at 09:00 A. M. and

ends on Sunday, 27.12.2020 at 05:00 P. M. The remote e-voting module will be

disabled by NSDL for voting thereafter and remote e-voting shall not be allowed

The e-mailing of Annual Report 2019-20 including Notice of AGM has been

Any person who acquires shares & becomes member of the Company after

e-mailing of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e.

21.12.2020, may obtain login ID and password by sending a request at

evoting@nsdl.co.in or to the Registrar and Share Transfer Agent ("RTA") at

nichetechpl@nichetechpl.com. If a person is already registered with NSDL for

The facility of e-voting shall also be provided through NSDL during AGM to the

Once a vote cast by the member using remote e-voting facility, the member will not

be allowed to change it subsequently. The members who have cast their vote by

remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled

A person whose name is recorded in the register of members or in the register of

beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be

Annual Report 2019-20 including Notice of 25th AGM is also available on the

Company's website www.edclgroup.com and NSDL's website

For any concern connected with e-voting, members may contact the RTA,

Mr. S. Abbas, Sr. Manager-Systems, Niche Technologies Pvt. Ltd., 3A, Auckland

Place, 7th Floor, Room No. 7A & 7B, Kolkata - 700 017, Tel.: (033) 2280-6616 / 6617

/ 6618, e-mail ID: nichetechpl@nichetechpl.com. The members may also contact

NSDL via e-mail i.e. evoting@nsdl.co.in or call on toll free no. 1800-222-990.

Further, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with relevant Rules

made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, the Register and Share Transfer books of the

Company will remain closed from Tuesday, 22.12.2020 to Monday, 28.12.2020 (both

days inclusive) for determining eligibility of payment of dividend, if approved at the

Further information is also available on Company's website (www.edclgroup.com) and on

For Energy Development Company Limited

Vijavshree Binnani

Company Secretary

Stock Exchanges' website (www.bseindia.com & www.nseindia.com).

entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during AGM.

e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

Starting with a universe of India's

District Nawanshahr, Punjab – 144 533

Tel. No.:+91 120 4743222, Email: investorshelpline@pharmaxcorp.in

attend and participate in the AGM through VC/OAVM facility only.

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of the members f Pharmax Corporation Limited will be held on **Tuesday**, **December 29**, **2020 at 1100** rs. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) compliance with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 lated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020 issued by Ministry of Corporate Affairs (MCA)(collectively referred as 'Circulars") to transact the business as set out in the Notice of AGM dated December 04, 2020. Members will be able to

PHARMAX CORPORATION LIMITED

(CIN: U24232PB1989PLC009741)

Registered office: 419, Bhai Mohan Singh Nagar , Village Railmajra, Tehsil Balachaur,

n compliance with the Companies Act. 2013 ("the Act"), the Rules made thereunde and above Circulars, electronic dispatch of the Notice of AGM and Annual Report for FY 2019-20 of the Company has been completed on December 07, 2020. These ocuments are also available at the website at www.maxvil.com as well as on the vebsite of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com -Voting: Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies Management and Administration) Rules, 2014, the Company is pleased to provide its Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at AGM. The detailed instructions of remote e-voting are given in the Notice of he AGM. Members are hereby informed that businesses set out in the Notice of 31° AGM will be transacted through voting by electronic means only. Members are equested to note the following:

The remote e-voting shall commence on Friday, December 25, 2020 (09.00 Hrs.) (IST) and end on Monday, December 28, 2020 (1700 Hrs.) (IST) and thereafter will be disabled by NSDL.

The Cut-off date for determining the eligibility to yote through remote e-voting or a the AGM is Tuesday, December 22, 2020. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.

The facility for speaker registration to express views or asking questions shall be open till Sunday, December 27, 2020 (1700 Hrs.(IST).

Information and instructions including details of User ID and password relating to e-voting have been sent to the Members through email.

. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as on the cut-off date i.e. December 22, 2020 may obtain the User ID and password in the manner as provided in the Notice of the

The Company is providing the facility of voting through e-voting during the AGM to those shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise

Members may participate in the AGM even after exercising the right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM.

. Detailed procedure for remote e-voting/e-voting during AGM for shareholders holding shares in Dematerialized mode and Physical mode is provided in the

. Shareholders who have not registered their email IDs/PAN/Mobile No. are requested to note the following Shareholders holding shares in dematerialized mode are requested to registe

their details with their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to submit their request with their valid email address/contact number and KYC details to RTA of

10. The results of e-voting will be placed by the Company on website www.maxvil.com within 48 hours of the conclusion of AGM. . In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting User Manual for shareholders available at the

download section of www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, e-

mail- evoting@nsdl.co.in or phone no. 022 24994738 or at toll free number

1800-222-090 for any further clarifications. Pursuant to Section 91 of the Act read with Rules made there under, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, December 22, 2020 to Tuesday, December 29, 2020 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting. For **Pharmax Corporation Limited**

(Rishi Raj) Place: Noida, (U.P.) **Whole Time Director** MAX VENTURES AND INDUSTRIES LTD. Regd. Office: 419, Bhai Mohan Singh Nagar

Village Railmajra, Tehsil Balachaur, District Nawanshahr, Punjab – 144 533 Tel. No.: +91 1881 462000, Fax: +91 1881 273607 Website: www.maxvil.com. Email: secretarial@maxvil.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 5th Annual General Meeting (AGM) of the members of Max Ventures and Industries Limited will be held on Wednesday, December 30, 2020 at 1400 Hrs. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), in compliance with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI vide Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 (collectively referred as 'Circulars"), to transact the business as set out in the lotice of AGM dated December 04, 2020. Members will be able to attend and participate in the AGM through VC/OAVM facility only.

n compliance with the Companies Act. 2013 ("the Act"), the Rules made thereunder and above Circulars, electronic dispatch of the Notice of AGM and Annual Report for Y 2019-20 of the Company have been completed on December 07, 2020. These ocuments are also available at the website of the Company at www.maxvil.com as vell on the website of the Stock exchanges viz., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com E-Voting: Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide its Members the facility to exercise heir right to vote on the resolutions proposed to be passed at AGM. The detailed nstructions of remote e-voting are given in the Notice of the AGM. Members are nereby informed that businesses set out in the Notice of 5th AGM will be transacted hrough voting by electronic means only. Members are requested to note the

The remote e-voting shall commence on Saturday, December 26, 2020 (09.00 Hrs.) (IST) and end on Tuesday, December 29, 2020 (1700 Hrs.) (IST) and thereafter will be disabled by NSDL

The Cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or at the AGM is Wednesday, December 23, 2020. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM

The facility for speaker registration to express views or asking questions shall be till Monday, December 28, 2020, (1700 Hrs.) (IST).

Information and instructions including details of User ID and password relating to e-voting have been sent to the Members through email.

. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice o the Meeting and holding shares as on the cut-off date i.e. December 23, 2020 may obtain the User ID and password in the manner as provided in the Notice of the

The Company is providing the facility of voting through e-voting during the AGM to those shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so.

Members may participate in the AGM even after exercising the right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM

. Detailed procedure for remote e-voting/e-voting during AGM for shareholders holding shares in Dematerialized mode and Physical mode is provided in the

. Shareholders who have not registered their email IDs/PAN/Mobile No. are requested to note the following:

Shareholders holding shares in dematerialized mode are requested to registe their details with their depository participants.

Shareholders holding shares in physical mode are requested to submit their request with their valid email address/contact number and KYC details to RTA of the Company at info@masserv.com 0. The results of e-voting will be placed by the Company on its website

www.maxvil.com within 48 hours of the conclusion of AGM and also be submitted with the stock exchanges. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting User Manual for shareholders available at the

download section of www.evoting.nsdl.comor contact Ms. Pallavi Mhatre, e-

mail- evoting@nsdl.co.in or phone no. 022 24994738 or at toll free number 1800-222-090 for any further clarifications. Pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, December 24, 2020 to Wednesday,

December 30, 2020 (both days inclusive) for the purpose of the Annual General

For Max Ventures and Industries Limited

(Saket Gupta) **Company Secretary**

Place: Noida, (U.P.) Date: December 7, 2020

Date : December 7, 2020

the Company at info@masserv.com

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



GANESH BENZOPLAST LIMITED

CIN: L24200MH1986PLC039836 Regd. Office: Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road Marine Lines, Mumbai-400 002 Website: www. gblinfra.com E-mail: investors@gblinfra.com, Telefax: 022-2200 1928

NOTICE OF 33[™] ANNUAL GENERAL MEETING-E-VOTING **INFORMATION AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting of the will be held on Tuesday, 29th December, 2020 at 11,00 am through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 33rd Annua General Meeting dated 29th December, 2020. The AGM will be held only through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020, dated 08th April, 2020, MCA General Circular No. 17/2020, dated 13th April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 and SEBI Circular dated 12th May, 2020. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Electronic copies of the Notice and the Annual Report of the Company for Financial Year 2019-20 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and is also available on the Company's website **www.gblinfra.com**, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and is also available on the website of CDSL i.e. www.evotingindia.com.

Any Member holding share(s) in physical mode can register their email ID by following instructions provided in the Notice and any Member holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository Participants "DPs". The Company has engaged the services of Central Depository Services (India) Ltd. (CDSL) as the authorized agency for conducting of the e-AGM and for providing e-voting facility.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and as per MCA Circulars, the Company is offering "remote e-voting facility" prior to the date of AGM and "e-voting facility during the AGM to its Members in respect of all businesses to be transacted at the AGM through the Central Depository Services (India) Limited (CDSL). The detailed instructions for the remote e-voting process and e-voting during the AGM are given in the **Note No. 23** of the Notice of 33rd Annual General Meeting **Dated 29th December, 2020.**

The remote e-voting period commences on Saturday, 26th December, 2020 (10.00 a.m. IST) and ends on Monday, 28th December, 2020 (5.00 p.m. IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the close of working hours on Tuesday, 22nd December, 2020 ('Cut-off date') may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting on Monday, 28th December, 2020 after 5.00 p.m. IST. Once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

Members who are participating in the meeting through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) on 29th December, 2020 can cast their vote during the meeting electronically on the business specified in the notice of the AGM dated 29th December, 2020 through electronic voting system (e- voting) of CDSL. However only those Members/ shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through Remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act 2013 and the rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from Wednesday, December 23, 2020 to Tuesday, December 29, 2020 (both days inclusive) for the purpose of the

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. Alternatively, any queries or issues or grievances of the Members of the company connected with the electronic voting can be also addressed to the Company by email at investors@gblinfra.com/ Company's Registrar and Share Transfe Agent, Bigshare Services Private Limited at the email ID

> By order of the Board For Ganesh Benzoplast Limited

> > Sd/-

Place: Mumbai Date: December 07, 2020

Ekta Dhanda Company Secretary



नोंदणीकृत कार्यालय: ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८. द्रर.:+९१-२२-४२२३३३३३, **फॅक्स:**+९१-२२-४२२३३३००

ZODIAC वेबसाईट:www.zodiacventures.in VENTURES LTD ई-मेल:info@zodiacventures.in,

CIN:L45209MH1981PLC023923

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गंगळवार, २९ डिसेंबर, २०२० रोजी द.३.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या ला तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि.१२ मे, २०२० नुसार एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय ३९व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार ३९व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष

२०१९-२० करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ७ डिसेंबर, २०२० रोजी पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.zodiacventures.in/Home/annual</u>, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.च्या <u>www.linkintime.co.in</u> वेबसाईटवर उपलब्ध

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार नोंद दिनांक मंगळवार, २२ डिसेंबर, २०२० रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना <u>www.evoting.nsdl.com</u> च्या युआरएलमार्फत एनएसडीएलच्या ई-वोटिंग माध्यमातून ३९व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता विद्युत स्वरुपात मत देता येईल. ३९व्या एजीएम सूचनेत ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया व माहिती नमुद आहे.

यासंदर्भात येथे सुचित करण्यात येत आहे की:

- १. विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग सुविधा शनिवार, २६ डिसेंबर, २०२० रोजी विकामी, सनदी लेखापाल (सदस्यत्व क्र.३७२२५) श्रीमती भावना पंड्या यांची नियुक्ती केली आहे. स.९.००वा. प्रारंभ होईल आणि सोमवार, २८ डिसेंबर, २०२० रोजी 🛮 🛊 - वोटिंगकरिता सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आले आहेत. सदस्यांनी कृपया खालील बाबींची नोंद सायं.५.००वा. समाप्त होईल
- २. ई-वोटिंगकरिता नोंद दिनांक मंगळवार, २२ डिसेंबर, २०२० आहे.
- ३. जर कोणी व्यक्ती एजीएम सूचना तारखेनंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारीख अर्थात मंगळवार, २२ डिसेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी AnubhavS@nsdl.co.in वर श्री. अनुभव सक्सेना किंवा १८००२२२९९० वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ८. सोमवार, २८ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा.नंतर रिमोट ई-वोटिंग
- व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही आणि त्यांना असे करण्यास रोखलेले नाही त्यांना
- एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने त्यांचे देता येईल. ३९व्या एजीएम सूचनेत व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची माहिती दिलेली आहे. जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित व्हीसी/ओएव्हीएममार्फत राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता
- नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या सदस्य नोंद पुस्तकात किंवा लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग
- तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सदस्यांनाकरिता उपलब्ध असलेले रिमोट ई-वोटिंग युजर मॅन्युअल किंवा फ्रिक्केन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्य) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क करावा किंवा श्री. अनुभव सक्सेना यांना

AnubhavS@nsdl.co.in वर कळवावे. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद केलेले नसतील त्यांनी www.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html च्या क्र.१८००-२२२-९९० वर कळवावे. लिकबर क्लिक इनटाईमकडे तात्पुरते नोंद करून घ्यावेत जेणेकरून ३९व्या कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती अप्राप्त कराय येतील. वेळेवर पत्र व्यवहार प्राप्त करण्यासाठी कंपनी/तुमचे ठेवीदार कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

सहभागीदारकडे ई-मेल नोंद अद्यायावत करावेत. झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरिता

ठिकाणः मुंबई

सही/

रुस्तम देब् दिनांकः ०७.१२.२०२०

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client is negotiating to Purchase a Flat No. 52 on 5th Floor in the building known as "BORIVLI ANAND MANGAL CO-OP, HSG, SOC, LTD," situated at Jambli Galli, Off S. V. Road, Borivali (West) Mumbai - 400 092 from MRS. SHEELA DEVENDRA JAIN AND MR. DEVENDRA NEMICHANDJI JAIN. WHEREAS:

1) Mrs. Sheela Devendra Jain and Mr. Devendra Nemichandji Jain had purchased the above said Flat from Mr. Hiren Vinodbhai Mehta and Mr. Vinodbhai Harilal Mehta under an Agreement for Sale dated 26-04-2013.

2) Mr. Hiren Vinodbhai Mehta and Mr. Vinodbhai Harilal Mehta had purchased the above said Flat from Shri Nitin Laxmichand Nagda and Smt. Nita Nitin Nagda under an Agreement for Sale dated 18-10-2004. 3) Shri Nitin Laxmichand Nagda and Smt. Nita Nitin Nagda had purchased the

above said Flat from Mr. Atul S. Gandhi under an Agreement for Sale dated 07-06-4) Mr. Atul S. Gandhi had purchased the above said Flat from Shri Lalii Jivandas Ved

under an Agreement for Sale dated 08-04-1992 5) Smt. Shakuntala Lalji Ved expired and Shri Lalji Jivandas Ved became the Sole

Owner of the said Flat. 6) Shri Lalji Jivandas Ved and Smt. Shakuntala Lalji Ved had purchased the above said Flat from Messrs. New Rajlaxmi Construction Company under an Agreement dated 12-04-1973.

All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above said Flat by way of ownership, mortgage, charge, lien, tenancy or otherwise howsoever in respect of the said Flat or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, G-2, Mangal Aadesh, 4th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have been waived and my client may proceed on the basis of the title of said Flat free from all encumbrances.

MRS. MANISHA M. KOTHARI Place: Mumbai Date: 08/12/2020 **Advocate High Court**

इंडियानिवेश कॅपिटल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १७०५, १७वा मजला, लोधा सुप्रिमस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई–४०००१३ **आयएन**: एल**५१९०९**एमएच१९८३पीएलसी२६७००५, **दूर.क्र.**: ०२२–६२४०६२४०, **फॅक्स:** ०२२–६२४०६२४१, ई-मेल:icl@indianivesh.in, वेबसाईट:www.icl.in.net

येथे स्चना देण्यात येत आहे की, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, ३० डिसेंबर** २०२० रोजी स.११.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः १७०५, १७वा मजला, लोधा सुप्रिमस मेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई–४०००१३ येथे एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमश ण्याकरिता होणार आहे. दिनांक ५ मे, २०२० रोजीचे एमसीए परिपत्रक व दिनांक १२ मे, २०२० रोजीचे सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना तसेच २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांच ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना याकरिता विनंती केल्याखेरीज दिनांक ७ डिसेंबर . २०२० रोजी विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहे. म्हणून वास्तविक स्वरुपात मागधारणा असणाऱ्य सदस्यांना विनंती आहे की, त्यांची त्यांचे बँक खाते, पत्ता व ई–मेल त्वरीत नोंदवावेत. यापुढे ज्यांचे ई– मेल कंपनी/आरटीएकडे नोंद नाहीत त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की, कंपनी/आरटीएकडे लेखी वरुपात ई–मेल नोंद करावेत.

सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ सहवाचिता कंपर्न व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २०, सुधारित प्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग . ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लीजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०९५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएम सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी भागधारकांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी . लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे ई–वोटिंग सेवेमार्फत (एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाह्न) विमर्श करण्यासाठी विद्युत मतदानाची सुविधा दिलेली आहे.

टपाल मतदान प्रक्रिया व रिमोट ई–वोटिंग प्रक्रिया आणि सभेत संचालित केले जाणारे मतदान योग्य व गरदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनीचे संचालक मंडळाने **मे.भावना एन.पंड्या ॲण्ड** कंपनी, सनदी लेखापाल (सदस्यत्व क्र.३७२२५) श्रीमती भावना पंड्या यांची नियुक्ती केली आहे. ई–वोटिंगकरिता सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आले आहेत. सदस्यांनी कृपया खालील बाबींची नोंद

- अ. रिमोट ई–वोटिंग रविवार, २७ डिसेंबर, २०२० रोजी स.९.००वा, प्रारंभ होईल आणि मंगळवार, २१ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. तदनंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल आणि सदस्यांना सदर तारीख व वेळेनंतर मत देण्याची मान्यत
- निश्चित तारीख २३ डिसेंबर, २०२० रोजी कंपनीच्या पूर्णपणे भरणा केलेल्या समभाग भांडवला त्यांच्या हिस्स्याच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील (रिमोट ई-वोटिंग किंवा बॅलेट पेपरने मतदानासाठी). मतदानाची सुविधा, विद्युत मतदान प्रणाली किंवा पोलिंग पेपरने मतदान सभेत उपलब्ध असेल आणि सभेत उपस्थित राहणाऱ्या ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगन त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना सभेत मतदानाचा अधिकार असेल. निश्चित तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तिंची नावे नोंद आहेत त्यांनाच रिमोट ई-वोटिंगने तसेच मतदानपत्रिकेने एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार असेल.
- कोणा व्यक्तिने एजीएमच्या सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर किंव सीडीएसएलच्या टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क साधून लॉगइन आयडी व पासवर्ड
- सभेत उपस्थित राहणाऱ्या ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले असेल त्यांना सभेत मतदानाचा अधिकार नसेल.

वेत्तीय वर्ष २०१९–२० करिता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच एजीएमची सूचना, उपस्थिती पावती व प्रॉक्सी नमुना कंपनीच्या www.icl.in.net वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल आणि कंपनीच्य नोंदणीकृत कार्यालयात कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध असेल.

रेमोट ई–वोटिंग व पोलिंग पेपरचा निकाल एजीएम समाप्तीनंतर ४८ तासात घोषित केला जाईल. घोषित झालेला निकला तसेच तपासनीसांचा अहवाल कंपनीच्या www.icl.in.net वेबसाईटवर व एनएसडीएलच्या वेबसाईटवर अध्यक्ष किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत व्यक्तीद्वारे निकाल घोषणेनंतर त्वरीत प्रसिध्द केला जाईल. तसेच बीएसई लिमिटेड, मुंबईकडे कळविला जाईल.

रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेव (एनएसडीएल) च्या evoting@nsdl.co.in ई-मेलवर कळवावे किंवा सीडीएसएलच्या टोल फ्री क्र.१८००–२२२–९९० वर कळवावे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधार सभेनिमित्त गुरुवार, २४ डिसेंबर, २०२० ते बुधवार, ३० डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

मंडळाच्या आदेशान्वये निवेश कॅपिटल्स लिमिटेडकरित

राजेश नुवाल संचालक व सीएफओ

मुंबई, ०७.१२.२०२०

बालाश्री कमर्शियल लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः २०९, स्टॅण्डर्ड हाऊस, ८३, एम.के. रोड, मरीन लाईन्स, मुंबई-४००००२.

सीआयएन: एल १५३२ १एमएच १९५८ पीएलसी २८ १३२७, दर.क.: ६६ १८८ ई-मेल:balashricommercial@gmail.com, वेबसाईट:www.balashri.com

पेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, ३० डिसेंब**र **२०२० रोजी स.१०.०० वा.** कंपनीचे नोंदणीकत कार्यालयः २०९, स्टॅण्डर्ड हारूस, ८३, एम.के. रोड. मरीन लाईन्स, मुंबई–४००००२ येथे एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता होणार आहे. दिनांक ५ में, २०२० रोजीचे एमसीए परिपत्रक व दिनांक १२ में, २०२० रोजीचे सेबी परिपत्रकानुसार् एजीएम सचना तसेच २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे . नोंद्र आहेत त्यांना याकरिता विनंती केल्याखेरीज दिनांक ७ डिसेंबर, २०२० रोजी विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहे. म्हणून वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांची त्यांचे बँक खाते, पत्ता व ई–मेल त्वरीत नोंदवावेत. यापुढे ज्यांचे ई–मेल कंपनी/आरटीएकडे नोंद नाहीत त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की, कंपनी/आरटीएकडे लेखी स्वरुपात ई–मेल नोंद

सदस्यांना येथे सचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ सहवाचिता कंपर्न (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २०, सुधारित प्रमाणे आणि सेबी (लिस्टिं ऑल्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०९५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएम सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी भागधारकांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी तिमिटेड (एनएसडीएल) द्वारे ई-वोटिंग सेवेमार्फत (एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून) विमर्श करण्यासाठी विद्युत मतदानाची सुविधा दिलेली आहे.

टपाल मतदान प्रक्रिया व रिमोट ई–वोटिंग प्रक्रिया आणि सभेत संचालित केले जाणारे मतदान योग्य पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनीचे संचालक मंडळाने **मे.भावना एन.पंड्या ॲण्ड**

- अ. रिमोट ई-वोटिंग रविवार, २७ डिसेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २९ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. तदनंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल आणि सदस्यांना सदर तारीख व वेळेनंतर मत देण्याची मान्यत
- निश्चित तारीख २३ डिसेंबर, २०२० रोजी कंपनीच्या पूर्णपणे भरणा केलेल्या समभाग भांडवलाच्य त्यांच्या हिस्स्याच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील (रिमोट ई-वोटिंग किंव बॅलेट पेपरने मतदानासाठी). मतदानाची सुविधा, विद्युत मतदान प्रणाली किंवा पोलिंग पेपरने मतदान समेत उपलब्ध असेल आणि सभेत उपस्थित राहणाऱ्या ज्या सदस्यांनी रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना सभेत मतदानाचा अधिकार असेल. निश्चित तारखेला डिपॉझिटरीद्वारे नयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्य व्यक्तिंची नावे नोंद आहेत त्यांनाच रिमोट ई–वोटिंगने तसेच मतदानपत्रिकेने एजीएममध्ये मतदान
- कोणा व्यक्तिने एजीएमच्या सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर किंवा सीडीएसएलच्या टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क साधून लॉगइन आयडी व पासवर
- सभेत उपस्थित राहणाऱ्या ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले असेल त्यांना सभेत

वित्तीय वर्ष २०१९-२० करिता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच एजीएमची सूचना, उपस्थिती पावती व प्रॉक्सी नमुना कंपनीच्या www.balashri.com वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध असेल

रिमोट ई–वोटिंग व पोलिंग पेपरचा निकाल एजीएम समाप्तीनंतर ४८ तासात घोषित केला जाईल. घोषित झालेला निकला तसेच तपासनीसांचा अहवाल कंपनीच्या www.balashri.com वेबसाईटवर व एनएसडीएलच्या वेबसाईटवर अध्यक्ष किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत व्यक्तीद्वारे निकाल घोषणेनंतर त्वरीत

प्रसिध्द केला जाईल. तसेच बीएसई लिमिटेड, मुंबईकडे कळवेला जाईल. रिमोट ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या evoting@nsdl.co.in ई-मेलवर कळवावे किंवा सीडीएसएलच्या टोल फ्री

मंडळाच्या आदेशान्वर बालाश्री कमर्शियल लिमिटेड करित राजेश नुवाल

मुंबई, ०७.१२.२०२०

मृगेश ट्रेडिंग लिमिटेड

२५२, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, महापौर बंगलाच्या पुढे शिवाजी पार्क, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००२८, भारत. दूर.:(९१) २४४५९२०४,

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ३० डिसेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. २५२, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर ु सावरकर मार्ग, महापौर बंगलाच्या पुढे, शिवाजी पार्क, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र–४०००२८ येथे ३६व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. एजीएमनिमित्त गुरुवार, २४ डिसेंबर, २०२० ते बुधवार, ३० डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

कंपनी कायदा २०९३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०९१ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने ३६च्या एजीएममध्ये विषय विमर्षीत करण्यासाठी सभेच्या ठिकाणा अन्य ठिकाणाहून विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई–वोटिंग) मत देण्यासाठी सदस्यांना सुविधा दिर्ल

२०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. तद्नंतर वर नमुद तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग सुविधा मान्य असणार नाही. कंपनीच्या ३६व्या एजीएममध्ये किंवा विद्युत स्वरुपाने मत देण्यास पात्रता निश्चित तारीख बुधवार, २३ डिसेंबर, २०२० आहे.

. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंग आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सविस्त प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास ३६व्या एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु ३६च्या एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही

कंपनीच्या ३६व्या एजीएमची सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. ते कंपनीच्या www.mrugeshtrading.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास कृपया हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध सदस्यांकरिता हेल्प व एफएक्यु आणि ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा. द्र.क्र.:१८००२००५५३३.

> मृगेश ट्रेडिंग लिमिटेडकरिता सही/ देवेंद्र कुमार अग्रवाल

दिनांकः ०७.१२.२०२०

पर्ल इंजिनियरींग पॉलीमर्स लिमिटेड

सीआयएन: य२५२०९पीएन१९९२पीएलसी०१२७०१ नोंद.कार्या : डी-१७, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, कुरकुंभ, तालुका दौंड

मुंबई कार्यालय: ४१०-४११, ४था मजला, न्यु उद्योग मंदिर क्र.२, मोगल लेन, माहिम पश्चिम, मुंबई-४०००१६. द्रः:०११-२३४४२१२४, वेबसाईट: www.peplindia.com, ई-मेल: pearl.secretarial@pearlmail.com

२६वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

मार्फतच होईल.

उपरोक्त परिपत्रकानमार एजीएम तमेच वार्षिक अहवाल २०१९-२० ज्या महस्यांचे र्द-मेल कंपनी/तेवीहएकदे

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत समेत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. एजीएम सचनेत नमद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सविधा दिलेर्ल

ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी व्हीसी/ओएव्हीएममार्फर सभेत उपस्थित आणि ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील व वार्षिक अहवाल २०१९-२० प्राप्त करण्यासाठी त्यांचे

-मेल नोंद करण्याची आणि बँक तपशील अद्यायावत करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सद्स्यांनी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आघार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटी) मास सर्विसेस लिमिटेड यांना info@masserv.com वर पाठवावे.

इंडस्ट्रीयल एरिया, फेज २, नवी दिल्ली येथे फोलिओ क्रमांक नमुद करून (जर नोंद नसल्यास) मुळ रद्द

+ सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) संबंधित ठेवीदार सहभागीदारकडे पाठवावे.

२६व्या एजीएमची सूचना दैनंदिन व्यवहारात ई–मेलवर वितरणासाठी नोंद तारखेला (कंपनीद्वारे निश्चित) गधारणा असणाऱ्या भागधारकांना पाठविले जाईल.

(एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावे किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२–२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२–२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) कडे संपर्क करावा. विद्युत स्वरुपने सुविधेबाबत काही तक्रारी असल्यास संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मरैथॉन किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३. पर्ल दंजिनियरींग पॉलीमर्स लिमिटेडकरित

दिनांकः ०५.१२.२०२०

हरिष शेठ

आयड़ीम फिल्म इन्फ्रास्टक्चर कंपनी लिमिटेड

(पूर्वी सॉफ्टबिपीओ ग्लोबर सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) लोढा पॅक्तिलियन. अपोलो मिल कपाउंड, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०११.

दुरध्वनी: (०२२) ६७४००९०० फॅक्स: (०२२) ६७४००९८८ ई–मेल : investors@idreamfilminfra.com वेबसाईट : www.idreamfilminfra.com

सूचना याद्वारे अधिसूचना देण्यात आली आहे की आयड्रीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड ('कंपनी') ची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') बुधवार, ३० डिसेंबर २०२० रोजी कार्यालय क्रमांक १३, पहिला मजला, आर.के.इमारत, आशा पॉली क्लिनिक समोर, तैकलवाडी रोड, मूव्हीटाइम स्टारसिटी जवळ, माटुंगा रोड, वेस्ट, मुंबई -४०० ०१६ वाजता १२.३० वाजता २०१९–२० चा वार्षिक अहवाल ज्या सदस्यांनी ई[.] मेल आयडी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट ('आरटीए') / कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट ('डीपी') कडे आणि इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे नोंदविल्या नाहीत त्यांना स्पीड पोस्टद्वारे पाठविला गेला आहे. ज्या सदस्यांनी आपला ई-मेल आयडी ७ डिसेंबर, २०२० रोजी आरटीए / कंपनी / डीपीकडे नोंदविला आहे त्यांना वरील कागदपत्रे पुढील कंपनीच्या संकेतस्थळ www.idreamfilminfra.com वर उपलब्ध आहेत कंपनीच्या

सूचनेत पुढीलप्रमाणे कंपनीला अधिनियम २०१३ च्या कलम ९१ (सेबी एलओडीआर) ्र आणि कंपनी अधिनियम २०१५ च्या कलमानुसार सेबीच्या नियमन ४२ (लिस्टिंग ओब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर आवश्यकता) च्या अधिनियमानुसार कंपनीच्या सदस्यांची नोंदणी व शेअर हस्तांतरण कंपनी जारी केली जाईल. एजीएमच्या उद्देशाने बुधवार, २३

सेबी (नियम व अटी आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम २०१५ वेळोवेळ सुधारित केलेल्या कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबीच्या नियम ४४ नुसार कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ नुसार कंपनी कट-ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, २३ डिसेंबर, २०२० रोजी भौतिक स्वरूपात किंवा डिमेट स्वरूपात असलेल्या कंपनीच्या भागधारकांना शेअर्स धारण करू इच्छितात, ज्याद्वां सेंट्ररने पुरविलेल्या रिमोट ई-व्होटिंग सेवाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करावे. ३९ व्या वार्षिक सभेच्या निमित्ताने घोषित सर्व ठरावांवरील डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) नोटिस www.evotingindia.com येथे सीडीएसएलच्या ई-मतदान

रिमोट ई-मतदानाची मुदत रिववार २७ डिसेंबर, २०२० आणि मंगळवार २९ डिसेंबर २०२० (सायं. ५.००) वर समाप्त होईल. त्यानंतर मतदानासाठी ई–मतदानाची सीडीएसएल द्वारे अक्षम केली जाईल आणि दूरध्वनी ई-मतदानाची तारीख आणि वेळेबाहेर

ई-मतदान किंवा मतदानाची सविधा मिळण्याचा हक्क असेल. मतपत्रानसार एजीएमच्य

७ डिसेंबर, २०२० रोजी एजीएमच्या वार्षिक अहवालाचा भाग म्हणून तयार झालेल्या नोटीसचा भाग म्हणून ई-मतदानाची प्रक्रिया सर्व सदस्यांना पाठविली गेली आहे. सदस्यांना त्याचा लॉगइन आयडी मिळविण्यासाठी वार्षिक अहवाल पाठवाव अशी विनंती केली जाते. आणि संकेतशब्द किंवा सीडीएसएलच्या वेबसाइट http://www.evotingindia.com. सदर वेबसाइटच्या मदत विभागातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-मतदान वापरकर्त्याच्या मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात. पुढील प्रश्नांच्या बाबतीत, सदस्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी

: श्री. राकेश दळवी नाव

: ओ-विंग, २५वा माजला, मॅरेथॉन फ्युचरक्स, मफतलाल मिल पत्ता कंपाउंड्स, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परेल(ई), मुंबई-४०० ०१३. ई-मेल : helpdesk.evoting@cdslindia.com

संपर्क क्र. : १८००२२५५३३ आयड्रीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकरित

Tamilnad
Mercantile
Bank Ltd.

वसर्द **शाखाः क** ×. गिरनार महल. तळमजला. अंबाडी रोड. पंचवटी नाका, वसई, पालघर जिल्हा, महाराष्ट्र-४०१२०२. द्र.:0२५०-२३३०६६७, मोबा.:८३०८८४०६६७ http://www.tmb.in

परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

मिक्यरीटायदोशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲमेटम ॲन्ड एनफोर्ममेन्ट ऑफ मिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनको मांच्माकडे खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचे तारण/अधिभार आहे ज्याचा ताबा **तमिळनाड** मर्कंटाईल बँक लिमिटेड, वसई शाखा, प्रतिभूत धनकोचे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे घेण्यात आलेला आहे, याची दिनांक २८.१२.२०२० रोजी जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर मे. राज टेक्स्टाईल मिल्स यांच्याकडून तमिळनाड मर्कटाईल बँक लिमिटेड, वसई शाखा (प्रतिभृत धनको यांना देय असलेली ०४.१२.२०२० रोजी देय रक्कम रु.२५,४१,६७९.८८ वसुलीकरिता विक्री केली जाईल. आरक्षित मुल्य रु.१४,४१,३५०/- आहे आणि इसारा रक्कम रु.१,४४,१३५/- आहे.

श्रीमती सुकांता प्रदीप पाटील यांच्या नावे असलेले निवासी ब्लॉक क्र.६, महापालिका घर क्र.२१०, २रा मजला, पाटील इमारत, क्षेत्रफळ ६२०.२५ चौ.फु. (विक्री करारनामानुसार) काप कानेरी, कल्याण रोड, भिवंडी येथील जागेचे तत्सम तारण.

विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता प्रतिभूत धनकोंची वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा:

प्राधिकत अधिकारी.

तमिळनाड मर्कटाईल बँक लिमिटेड वसई शाखेकरिता

मर्केटर लिमिटेड

सीआयएन:एल६३०९०एमएव१९८३पीएलसी०३१४१८ नोंदणीकृत कार्यालय: ८३-८७, मित्तल टॉवर्स, बी विंग, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्रा:+९१-२२-६६३७३३३, फॅक्स:+९१-२२-६६३७३३४४

ई-मेल:secretarial@mercator.in, वेबसाईट:www.mercator.in ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, मर्केटर लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा**. एजीएम घेण्याच्या

सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीँसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७ २०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि २०/२०२० दि.५ मे, २०२० (एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० (यापुढे सेबी परिपत्रक) नुसार कंपन्यांना सदस्यांच्या

वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची अनुमती उपरोक्त परिपत्रकानुसार ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमान (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल व एजीएम सचनेच्या विद्यत प्रती ज्या

रोजी त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल व ३६व्या एजीएमची सूचना कंपनीच्या www.mercator.in आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व

(सीडीएसएल) च्या https://www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. नोंद दिनांक २१ डिसेंबर, २०२० रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत एजीएम सूचनेत नमुद विषयावर सीडीएसएलच्या विद्युत मतदान प्रणालीने देता

- येईल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:-३६व्या एजीएमच्या सूचनेत नुमद केलेले सर्व कामकाज ई-मतदान पद्धतीने केले जाईल. दरस्थ ई-मतदान करण्याचे काम शनिवार, २६ डिसेंबर, २०२० रोजी स.९.००वा. सुरू होईल
- एजीएममध्ये ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंगने मत देण्याच्या पात्रता निश्चितीची नोंद दिनांक सोमवार, २१ डिसंबर, २०२० आहे.
- https://www.evotingindia.com देण्यासाठी विद्यमान यजरआयडी व पासवर्ड वापरावा.
- सदस्यांनी नोंद घ्यावी की, (अ) २८ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. नंतर दुरवरून ई-मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांना ठरावावर दिलेले मत्त्यास पूढे बदलता येणार नाही. (ब) एजीएम दरम्यान विद्युत स्वरुपाने मतदान सुविधा उपलब्ध होईल (क) एखाद्या सदस्यांने दुरस्थ ई-मतदान पद्धतीने ई-मतदान सभेच्यापूर्वी केले असले तरी त्यांना एजीएमला उपस्थित राहता येईल आणि कामकाजात सहभागी होता येईल मात्र त्याला एजीएममध्ये पुन्हा मतदान करता येणार नाही. (ड) नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत
- ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. एजीएमनिमित्त मंगळवार, २२ डिसेंबर, २०२० ते मंगळवार, २९ डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवस
- रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगबाबत कोणत्याही शंकासाठी सदस्यांनी www.evotingindia.com येथील डाऊनलोड सेक्शन अंतर्गत फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स (एफएक्युज) किंवा ई-वोटिंग मॅन्युअल फॉर मेंबर्स पहावेत किंवा विनामूल्य टेलिफोन क्र.१८००२००५५३३ येथे फोन करावा. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम संचालनाबाबत काही तक्रारी असल्यास सदस्यांनी **श्री. राकेश दळवी,** डेप्युटी मॅनेजर, सीडीएसएल, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पु.), मुंबई-४०००१३, ई-मेलः helpdesk.evoting@cdslindia.com, दूर.:०२२-

२३०५८५४२/४३ किंवा कंपनीकडे investors@mercator.in वर कळवावे मंडळाच्या आदेशानुसा मर्केटर लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई दिनांक : 0७.१२.२०२० डीआयएन:००००७६९०

🥯 नझारा टेक्नॉलॉजिस लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: ५१-५७. मेकर चेंबर्स ३. नरीमन पॉईंट. मंबई शहर ४०००२१. **दर./फॅक्स.:**+९१-२२-४०३३०८००/+९१-२२-२२८१०६०६, वेबसाईट:corp.nazara.com, ई-मेल:info@nazara.com

सदस्यांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी निबंधक, महाराष्ट्र, मुंबई यांच्या दिनांक 🛭 सप्टेंबर, २०२० रोजीच्या आदेशानुसार मान्य सर्वसाधारण अनुमतीप्रमाणे नझारा **टेक्नॉलॉजिस लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ३० डिसेंबर, २०२० रोजी दु.३.३०वा.(भाप्रवे) दैनंदिन व्यवहारात सदस्यांना वेगळे मेल करण्यात आलेल्या २१व्या एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातुन (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक

सूचना व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. सूचनेची प्रत कंपनीच्या corp.nazara.com आमचे आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.

ऱ्यांचे ई-मेल अद्यायावत करून घ्यावे कारण वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत वितरीत केले जाणार नाही

वास्तविक स्वरुपात वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शन व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकित प्रत) असे दस्तावेज विनंती पत्रासह आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांच्या <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> ई-मेलवग

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारकांना विनंती आहे डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे की, त्यांनी त्यांचे ई-मेल व संपर्क क्रमांक ठेवीदारांकडे त्यांच्या संबंधित ठेवीदार सहभागीदारकडे नोंदवावेत.

इंडिया प्रा.लि. यांच्यासह करारनामा केलेला आहे. रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता पद्धत वास्तविक स्वरुपात,

ई-वोटिंग/रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास संपर्क श्री.

नझारा टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई

संचालव

फॅक्सः(९१) २४४५९२०५, वेबसाईट:www.mrugeshtrading.com **ई – मेलःroc@rajdarbarrealty.com,सीआयएनः**एल७४<mark>९९९</mark>एमएच१९८४पीएलसी०३४७४६

ई-वोटिंग रविवार, २७ डिसेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २९ डिसेंबर

डीआयएन: 0६७५२३३२

जिल्हा पुणे-४१३८०२, महाराष्ट्र.

. वेथे सूचना देण्यात येत आहे की**, पर्ल इंजिनियरींग पॉलीमर्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची २६वी वार्षिव सर्वसाधारण समा (एजीएम) गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे भारत शासन, सहकार मंत्रालवाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदर परिपत्रके व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)

नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०९९-२० कंपनीच्या https://www.peplindia.com, सीडीएसएलच्या (रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी प्रसंस्था) www.evotingindia.com वर उपलब्ध आहेत. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच सभेत

आहे. रिमोट ई–वोटिंग/ई–वोटिंगकरिता प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

कृपया तुमचे बँक तपशील आमचे आरटीए अर्थात मास सर्विसेस लिमिटेड, टी-३४, २रा मजला, ओखल

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत आणि ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी म्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००९३ येथे कळवावे

नोंदणी कार्यालय: फ्लॅट क्रमांक बी-४५०१ आणि बी-४६०१, लोढा बेलिसिमो,

३९व्या वार्षिक सर्वसाधारण, बुक क्लोजर आणि ई-वोटिंग सभेची सूचना

सर्व कामकाजाच्या दिवसांच्या कालावधीत आणि कंपनीच्या एजीएमच्या तारखेसह.

डिसेंबर २०२० बुधवार, ३० डिसेंबर २०२० (दोन्ही दिवस समावेश) बंद राहतील.

पोर्टलवर देखील उपलब्ध आहे.

ज्या व्यक्तीचे नाव सदस्य / लाभार्थी मालकांच्या नोंदीमध्ये कट ऑफ तारखेच्या जवळपास म्हणजेच बुधवार, २३ डिसेंबर २०२० रोजी दिसेल अशा व्यक्तीस फक्त एजीएममध्ये रिमोट नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य झालेला आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स ठेवणारी कोणतीही व्यक्ती नोटीसमध्ये नमूद केलेल्या पद्धतीने युजर आयडी व पासवर्ड मिळवू शकते. रिमोट ई-मतादानाद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद सभासदावर भाग घेऊ शकतात परंतु त्यांना बैठकीत पुन्हा मतदानाचा हक्क / परवानगी मिळणार नाही. सदस्याने

ई-मतदानाद्वारे मतदान केले की ते नंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. खाली दिलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता:

हद्दा : प्रबंधक

(पूर्वी सॉफ्टबिपीओ ग्लोबर सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

श्रीमती शमिका कदम व्यवस्थापकीय संचालक दिनांक: 0४.१२.२०२० ठिकाण : वसर्ड

सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक ७ डिसेंबर, २०२०

www.nseindia.com वेबसाईटवर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस इंडिया लिमिटेड

- आणि सोमवार, २८ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त केले जाईल.
- जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला अर्थात सोमवार, २१ डिसेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली investors@mercator.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत
- त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग करता येईल.
- समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवले जाईल.

Nazara™ (सीआयएन:यु७२९००एमएच१९९९पीएलसी१२२९७०)

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत २१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) नुसार कंपन्यांना सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ . ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती मिळाली आहे. उपरोक्त परिपत्रकानुसार कंपनी कायदा २०१३ (कायदा) प्रमाणे कंपनीचे एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत

यांच्या <u>https://instavote.linkintime.co.in</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. एमसीएद्रारा वितरीत परिपत्रकानसार सदस्यांना सल्ला आहे की. त्यांनी खाली नमुद पद्धतीनुसार वार्षिक अहवाल/लॉगइन परिचयपत्रे विद्युत प्रतींसह प्राप्त करण्यासाठी

भागधारणा असणारे |आहे की, त्यांनी त्यांचे फोलिओ क्रमांक, सदस्याचे नाव. पाठवावेत.

वेद्युत स्वरुपाने मतदान करण्याची पद्धत (ई-वोटिंग): कंपनीने ३० डिसेंबर, २०२० रोजी होणाऱ्या एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममार्फत मंजूर करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी तसेच व्हीसी/ओएव्हीएम मुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांकरिता एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीने (ई-वोटिंग) मत देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी विद्युत स्वरुपाने मतदानाची मुविधा (रिमोट ई-वोटिंग) देण्यासाठी अधिकृत ई-वोटिंग संस्था लिंक इनटाईम

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता एजीएम सूचना नमुद आहे.

राजिव रंजन, यांचे ई-मेल <u>rajiv.ranjan@linkintime.co.in</u> किंवा ०२२-४९१८६००० वर संपर्क करावा

विकाश मित्तरसैन

दिनांक : ०७.<u>१२.२०२०</u>

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००१५६७४०

दिनांक: ६ डिसेंबर, २०२०

स्थान : मुंबई